CIN: L65990MH1945PLC004452

Registered Office: Rustom Court Bldg., Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030. TEL: 2491 9569, EMAIL: standardbatteries_123@yahoo.co.in, Website: www.standardbatteries.co.in

Date: 06th September, 2023

To,
Manager – Listing Department,
BSE Ltd.
14th Floor, P. J. Tower,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Dear Sir,

Scrip Code: 504180.

Sub: - News Papers Advertisements pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations. 2015.

In Compliance with **Regulation 47** of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith the Copy of Newspaper Publication of 76th Annual General Meeting of the Company to held on 28th September, 2023 published in Financial Express (English Newspaper) on September 06, 2023 and Mumbai Lakshadweep (Marathi Newspaper) on September 06, 2023 for your reference.

Thanking You,

Yours Truly,

For THE STANDARD BATTERIES LTD.

(MAHENDRA PAREKH)
Company Secretary and Compliance Officer

Encl: 1. Copy of Financial Express

2. Copy of Mumbai Lakshadweep

NOTICE FOR 16TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be convened through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM) in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules noticed thereunder, read with General Circular No. 14/2020 dt. 08.04.2020, No.17/2020 dt. 13.04.2020 and No. 20/2020 dt. 05.05.2020, No. 02/2021 dt. 13.01.2021, No. 2/2022 dated 05.05.2022, 3/2022 05.05, 2022 followed by Circular No. 10/2022 and 11/2022 dated 28.12.2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dt.12.05.2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 followed by Circular No. SEBI/HO/CFD/ PoD-2/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by Securities & Exchange Board of India ('SEBI Circular').

The 16th AGM of the Company will be held on Saturday, September 30, 2023 at 2:00 P.M., through VC/OAVM facility provided by Cameo Corporate Services Ltd., Register and Transfer Agent of the Company, to transact the business as set out in the Notice convening the AGM. The member can attend and participate in the AGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the AGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum for

In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be transacted at the AGM together with the Annual Report of the company for the year 2022-23 will be sent electronically o those members whose email address registered with the Company/ Depository participant(s). No physical copies of the notice and the Annual Report would be sent to any member. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at

Manner of registering / updating email address for receiving the documents pertaining to 16th AGM Members may send an email request addressed to cs@prabhatgroup.net and cameosys@cameoindia.com along with scanned copy of the request letter duly signed by the first shareholder, providing the email address, mobile number, self - attested copy of PAN and Client Master copy in case shares are held in electronic form or copy of the share certificate in case shares are held in physical form, to enable Cameo Corporate Services Ltd at their address and to provide them the Notice, Annual report and the e-voting instructions along with the use ID and Password.

Kindly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for temporary registration of email address or receipt of the Notice, Annual Report and the - voting instructions along with the user ID and Password. Such members will have to register their email address with their Depository Participants permanently, so that all communications are received by them in electronic Manner of e casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the

available during the AGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the AGM will be provided in the Notice of the Members who do not receive email or whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of

AGM through remote e-voting facility ('remote e-voting'). The facility for e-voting will also be made

AGM. The same login credentials can also be used for attending the AGM through VC/OAVM. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of e-casting votes through e-voting.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015, the details of e-voting are as under: Date of Dispatch of Notice September 5, 2023

- The e-voting period begins on September 27, 2023 at 10.00 a.m. and ends on September 29, 2023 at 5:00 p.m. During this period, shareholders of the Company holding shares as on the cutoff date September 23, 2023 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NDSL for voting thereafter.
- Any person who becomes member of the Company after the cut-off date may apply for e-voting login ld password as per procedure which is available on www.bseindia.com. The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the FY2022-23on Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be entitled to
- The remote e-voting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on resolution(s) is cast by the members, the members shall not
- be allowed to change subsequently. The Board of Directors appointed M/s, NVB & Associates, Practicing Company Secretaries as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The results will be declared on October 3, 2023.
- Members may contact Company Secretary and Compliance Officer, on 022-40676000 or send an email at cs@prabhatgroup.net or for any grievances relating to e-voting. Notices also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulation that the Register of Members of the Company will be closed from September 24, 2023 to September 26, 2023 for the purpose of AGM. For Prabhat Technologies (India) Limited

Insolvency Resolution Professional Place: Mumbai Rajendra K. Bhuta Date: September 5, 2023 Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00141/2017-18/10305

glenmark

GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai-400 026; Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg.

Chakala, Off. Western Express Highway, Andheri (E), Mumbai - 400099. Tel No.: +91 22 4018 9999; Fax No.: +91 22 4018 9986 Website: www.glenmarkpharma.com Email: complianceofficer@glenmarkpharma.com CIN: L24299MH1977PLC019982

NOTICE is hereby given that the 45th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday,

29th September, 2023 at 2.00 p.m. (IST) through two-way Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in accordance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (together referred to as 'Circulars'). The Notice setting out the Ordinary and Special Business(es) to be transacted during the AGM and the Annual Report 2022-23

(Annual Report) has been sent by email to the Members whose email IDs were registered with the Depository Participant (DP) or the Company. The email sending was completed on 04th September 2023. The Notice of the AGM and the Annual Report are available on the website of the Company, i.e. www.glenmarkpharma.com and on the websites of the stock exchanges, i.e. www.bseindia.com, www.nseindia.com and on the website of National Securities Depositories Limited (NSDL) i.e. www.evoting.nsdl.com.

In terms of the provisions of Section 108 and other applicable

provisions, if any, of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed during the AGM by electronic means. The Company has appointed NSDL as the agency to provide electronic voting facility. Members holding shares as on the cut-off date may cast their votes

using electronic voting system (remote e-voting). All members may please note the following: Cut-Off Date Eriday 22td Contombor 2022

Cut-Oil Date	Filluay, 22 September 2025
Commencement of Remote e-voting	Tuesday, 26th September 2023 (9.00 a.m. IST)
End of Remote e-voting	Thursday, 28th September 2023 (5.00 p.m. IST)
period.	d by NSDL upon expiry of the aforesaid the e-voting system will also be made

available during the AGM. Members attending the AGM through VC facility who have not cast their vote by remote a-voting will be able to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend

the AGM but will not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a member, the member will not be allowed to change it subsequently or cast the vote again. Only a person, whose name is recorded in the register of members or

in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail of the remote e-voting facility. Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the member/beneficial owner (in case of electronic shareholding) as on the cut-off date. The manner of voting remotely for members holding shares in

dematerialised and physical modes as well as for members who have not registered their email IDs is provided in the Notice of the AGM. Any person, who becomes a member of the Company after email dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain the user ID and password by sending an email request as mentioned in the Notice of the AGM under "Voting through electronic means" to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then his existing user ID and password can be used for casting the vote. Book Closure:

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer Books of

the Company will remain closed from Tuesday, 19th September 2023 to Friday, 29th September 2023 (both days inclusive) for the purpose of determining members who would be entitled to dividend, if declared, at the AGM. The dividend on equity shares, if declared, at the aforesaid meeting, will be credited/ dispatched on or after 3rd October 2023 to those members whose names appear on the Company's Register of Members/ the list of beneficial owners to be furnished by the depositories at the end of the business hours on Monday, 18th September 2023. Queries Manner of registering / updating email IDs Members who need · To support the green initiative and to

assistance before or receive communications from the Company in electronic mode, members who have not

ı	during the AGM, ca
l	contact NSDL on
ı	evoting@nsdl.co.in/
l	18001020990 or
l	1800224430 or
ı	contact Ms. Pallavi
ı	Mhatre, Senior
l	Manager, NSDL at
ı	evoting@nsdl.co.in.
ľ	POSSES INDICOS POSSES OF THE POSSES OF THE
ı	

Place: Mumbai

Date: 05.09.2023

financialexp.epapr.in

registered their email ID so far are requested to register the same with their DP, if shares are held in demat form. Members holding shares in physical mode are requested to update their email addresses by writing to the Company at

einward.ris@kfintech.com along with the copy of the signed request letter mentioning their name and address, self-attested copy of the PAN card and self-attested copy of a valid proof of address (eg. Aadhaar/Utility bill not older than 3 months). By Order of the Board For Glenmark Pharmaceuticals Limited

Harish Kuber

Company Secretary & Compliance Officer

AMAR DYE-CHEM LIMITED

CIN: U99999GJ1954PLC136916 Registered Office: 183, Manekbag, ahead Sukrati Flats, S.M. Rd., Ambawadi, Ahmedabad-3800064, Gujarat, Bharat

Email: amardyechem2022@gmail.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING OF THE SHAREHOLDERS OF THE COMPANY NOTICE is hereby given that the 4" Annual General Meeting ("AGM") (after NCLT Order) or the members of Amar Dye-Chem Limited will be held on Thursday, 28th September, 2023 at 11:00 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM, which has been circulated for convening AGM. The Company has sent the Notice of AGM on Tuesday, 5th September, 2023, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Company. In accordance with

the Circular issued by the Ministry of Corporate Affairs. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by the Accurate Securities and Registry Private Limited (ACCURATE) (agency providing remote e-voting facility as well as e-voting facility) i.e. www.accuratesecurities.com on all resolutions as set forth in the Notice of AGM. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paidup equity share capital of the Company as on Thursday, 21 "September, 2023 ('cut-off date'). The remote e-voting period commences on Monday, 25th September, 2023 at 09.00 a.m. (IST and will end on Wednesday, 27th September at 5.00 p.m. (IST). During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by ACCURATE thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. The manner of remote e-voting and voting at the AGM by members holding shares on Cut-off date is mentioned in Notice of AGM. For the members who have not registered their email addresses may write to the Company on

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date; may obtain the Login ID and Sequence No. by sending a request to amardyechem2022@gmail.com . However, if he/she is already registered with ACCURATE for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Accurate Securities and Registry Private Limited helpdesk by sending a request at investor@accuratesecurities.com or contact on: - Tel:+91-79-48000319. For, AMAR DYE-CHEM LIMITED

amardyechem2022@gmail.com for registering their e-mail address and obtain AGM notice.

Rasik Mardia Director

DIN: 02468508

Date: 05/09/2023

TRESCON TRESCON LIMITED CIN: L70100MH1995PLC322341 Regd. Off.: 203-204, 2nd Floor, Orbit Plaza, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai - 400 025

Place: Ahmedabad

platform provided by CDSL.

Email: cs@trescon.com | Website: www.trescon.com | Tel: 022-49153599 NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of Trescon Limited ("the Company") will be held on Friday, September 29, 2023 at 3:00 p.m.(IST) through Video Conferencing

("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

September 05,2023, electronically to shareholders whose email addresses are registered with the

Registrar & Share Transfer Agent / Depositories Participants as on cut-off date i.e. August 25,2023 in compliance with circulars / guidelines issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and The Notice of the AGM and Annual Report for the FY 2022-23 are available on Company's website at http://www.trescon.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the evoting service provider website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on

General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India shareholders will be provided with

the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of the AGM using e-voting

The remote voting period will commence on Tuesday, September 26, 2023 (9:00 a.m. IST) and will end on Thursday, September 28, 2023 (5:00 p.m. IST). During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 22, 2023, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module will be disabled by CDSL for voting thereafter. The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM. Those shareholders, who are present at the AGM through VC / OAVM facility and have not already cast their vote on the resolutions by way of remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Shareholders who have already cast their vote by remote evoting prior to the AGM may attend the AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to vote again or change their vote at the AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM and the e-voting is provided in the notice convening the AGM. The voting rights of the shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity

share capital of the company as on Friday, September 22, 2023 being the cut-off date for this purpose. Shareholders who are holding shares in physical form or who have not registered their email address and any person who acquires equity shares of the company and becomes a shareholder after dispatch of the AGM notice and holding shares as of the cut-off date, are requested to refer the notice of the AGM for the

process to be followed for obtaining the login Id and password for casting the vote through remote e-voting or voting at the AGM. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, 2023 (both

("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call contact at toll free no. 1800 22 55 33.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk. evoting@cdslindia.com or call contact at toll free no. 1800 22 55 33.

Mandar Chavan Place: Mumbai Date: September 05, 2023

days inclusive) for the purpose of AGM of the Company.

Company Secretary

For Trescon Limited

PBA INFRASTRUCTURE LTD.

CIN:L45200MH1974PLC017653 Regd. Off.: Prakash 611/3, V.N. Purav Marg, Chembur, Mumbai - 400071 Tel No.: (022) 61277200/01/02 Fax No.: (022) 61277203

Email: pbamumbai@gmail.com Website:www.pbainfra.in Notice of 49th Annual General Meeting, Book Closure and **Remote E-Voting information**

NOTICE is hereby given that the 49th Annual General Meeting of the Members of

PBA Infrastructure Limited will be held on Friday, September 29, 2023 at 12.30 pm (IST) through Video Conferencing ('VC') facility/other audio-visual means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of the AGM. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 permitted the holding of AGM through VC/OVAM, without the physical presence of the Shareholders at common venue. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vides MCA Circulars and the SEBI Circular. The Company has sent the Notice of the 49th AGM along with the Annual Report 2022-23 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The Annual Report 2022-23 of the Company, inter-alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 49th AGM is available on the website of the Company at www.pbainfra.in and on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. A copy of the Notice is also available on the website of Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in. Remote e-Voting: Company has appointed Link Intime India private Limited (LIIPL) for facilitating

voting through electronics means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following: 1. Commencement of remote e-Voting from Tuesday, September 26, 2023 at 10.am End of remote e-Voting on Thursday, September 28, 2023 at 5 pm.

- 2. The remote e-Voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- 3. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 22, 2023 ('Cut-Off Date').
- . The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/during the AGM.
- 5. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at enotices@linkintime.co.in or may contact on telephone no. 022-49186175, as provided by LIIPL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only.
- Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again. . Mrs. Jacintha Castelino, Practicing Company Secretary, Mumbai (C.P. NO.

12162, Membership No. 9798) to act as a Scrutinizer for conducting the electronic

- voting process in a fair and transparent manners. In case of any gueries / grievances connected with remote e-Voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an e-mail to
- enotices@linkintime.co.in or Call on 022-49186175. The Members who require technical assistance before / during the Meeting to access and participate in the AGM may contact to (email) instameet@linkintime.co.in or Call on 022-49186175. Manner for registering /updating email address: Members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in electronics form with the depository through

concerned depositary Participant and is respect of shares held in physical form, by

writing to the Company's registrar and Share transfer Agent at rnt.helpdesk@linkintime.co.in or Call on 022-49186175 **Book Closure:** Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company

Place : Mumbai

Date: 05/09/2023

2023 (both days inclusive) for the purpose of 49th AGM. For PBA INFRASTRUCTURE LTD.

Sd/-Narain P. Belani Managing Director **FINANCIAL EXPRESS**

WWW.FINANCIALEXPRESS.COM

CHANGE OF NAME

I Sravanakumaru Udayagiri S/o Niranjana Kumar Udayagiri R/o Flat-No.A-30 Ghp-Sonnet Plot-No.16

Sector-35F Navi-Mumbai Kharghar Raigarh Maharashtra-410210, have changed

my minor son's name Nuthan Saathvik Sravanakumaru Udayagiri to Saathvik Udayagiri age-6-Years.

0040687260-1

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited innot be held responsible for such contents, nor for any loss or damage ncurred as a result of transactions with ompanies, associations or individuals dvertising in its newspapers of Publications. We therefore recommend that eaders make necessary inquiries before ending any monies or entering into any greements with advertisers or otherwise cting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are no ccepted in response to box number

GUJARAT INTERNATIONAL FINANCE TEC-CITY COMPANY LIMITED (GIFTCL)

WEDNESDAY, SEPTEMBER 6, 2023

2023 up to

E-Tender Notice for Invitation to Bid for Selection of Contractor for

Works on Turnkey Contract Basis Gujarat International Finance Tec-City Company Limited invite bids from reputed, qualified, experienced and financially sound Contractor for the following Works:

Name of Works **Last Date** Online **Duration** Last Date of Online availability of of Physical **Bid Document Bid Submission Bid Submission** 180 Days + 06th September Establishment of New Meet 20th October 21st October

2023 to 19th

basis in DTA area of GIFT City. Maintenance October 2023 15:00 hrs 15:00 hrs (BID Reference No.: up to 17:00 hrs GIFT/ICT/WC/2023/03) Bid document may be downloaded online from website at https://tender.nprocure.com

3 Year

payable at Ahmedabad. For further details and updates please log on to our Website www.giftgujarat.in

Me Room (MMR) on Turnkey

Tel.: +91 79 61708300, CIN:U75100GJ2007SGC051160

CIN: L15200MH1997PLC107525

Email: vadilal.dairy1987@gmail.com NOTICE OF 36™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND

NOTICE is hereby given that 36" Annual General Meeting of VADILAL DAIRY INTERNATIONAL

May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated 13.01.2021, General circular No. 19/ 2021 dated 08.12.2021, 21/2021 dated 14.12.2021/ 08.12.2021 and Circular No. 02/ 2022 dated 05.05.2022 and Circular No. 10/2022 dated 28.12.2022, respectively, issued by the Ministry of

Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are requested to get their email address registered /Updated with their respective Manner of Casting Vote through e-voting:

write an email to evoting@nsdl.co.in.

members holding shares in the physical form or in dematerialized mode, who have not registered their email addresses either with the company/RTA or the respective DP. The Register of Members and share transfer books of the Company will remain closed from

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015,

the Company is providing facility to its Members holding shares as on 22rd September, 2023, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under: 1. The remote e-voting period commences on 26-09-2023 from 09.00 a.m. and ends on

not be entitled to vote. Such person should treat this notice for information purpose only. n case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked

Shailesh Gandhi Place: Boisar Managing Director

SEC The Standard Batteries Limited (CIN No.: L65990MH1945PLC004452)

Regd. Off.: Rustom Court, Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road,

Worli, Mumbai-400 030. Tel: 022-24919569, Fax: 022-24919570

E-Mail: standardbatteries_123@yahoo.co.in; Website: https://www.standardbatteries.co.in Notice of 76th Annual General Meeting of The Standard Batteries Limited Notice is hereby given that the 76th Annual General Meeting (AGM) of the Company will

The Company has sent the notice of AGM along with Annual Report on Tuesday, 05th day September, 2023, through electronic mode to members whose e-mail address is registered with the Company/ Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") in accordance with General Circular No. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8 April 2020, 13 April 2020 and 5 May 2020 respectively and by General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8, 2021, 21/202 dated December 14, 2021, 02/2022 dated May 5, 2022 and General Circular No 10/2022 dated 28 December, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular dated May 12, 2020, and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 (SEBI Circular). The Notice of AGM and Annual Report 2022-23 are available on the Company's website viz. www.standardbatteries.co.in and may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. The AGM Notice is also on the website of Link Intime India Private Limited (LIIPL) at https://instavote.linkintime.co.in/. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instruction for joining the AGM is provided in the notice of the AGM. Members attending through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of Companies Act, 2013. Electronic copies of all the documents referred to in the accompanying Notice of the AGM and the Explanatory Statement shall be made available for inspection without any fee by the members from the date of circulation of this notice up to the date of AGM. Members desiring inspection of statutory registers and other relevant documents may send their request in writing to the

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulation

- and Secretarial Standards 2 (SS-2), the Company is providing its members the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be considered at the AGM by electronic means (by using the electronic voting system provided by LIPL either by (a) remote e-voting prior to the AGM or (b) remote e-voting during the AGM. The voting rights of the shareholders shall be in the same proportion to the paid-up share capital held. Only a person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of
- Beneficial Owners maintained by the depositories as on Thursday, September 21, 2023 ('the cut-off date'), shall be entitled to vote in respect of the shares held, by availing the
- facility of remote e-voting prior to the AGM or remote e-voting during the AGM. The remote e-voting period Commences on 09:00 a.m. IST on Monday 25, 2023 and
- e-voting module during the AGM shall be disabled by LIIPL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM are eligible to attend/participate in the Meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company
- As per SEBI circular, no physical copies of Notice of AGM and Annual Report, will be sent to members. The Company has made special arrangement with the RTA for registration of e-mail addresses in terms of the MCA Circulars for members who wish to receive the Annual Report along with the AGM Notice electronically and to cast the vote electronically Eligible members whose e-mail addresses are not registered with the Company/ DPs are required to provide the same on or before 05:00 p.m. IST on Wednesday 20th September, 2023 pursuant to which, any member may receive on the e-mail address provided by the member the Notice of this AGM along with the Annual Report 2022-23 and the procedure for remote e-voting along with the login ID and password for remote e-voting. Process for registration of email addresses:

Members who have not registered their e-mail addresses so far are requested to register

their e-mail address with the Depository Participants ('DP') for receiving all communication

including Annual Report, Notices, Circulars, etc. from the Company electronically.

For members who hold shares in Demat mode:

For members who hold shares in physical mode: Shareholders who have not got their e-mail address registered or wish to update a fresh e-mail address may do so by submitting the E-mail Registration-Cum Consent Form duly

Card to the Company at the e-mail address standardbatteries 123@yahoo.co.in and to RTA at support@sharexindia.com consenting to send the Annual Report and other documents in electronic form. Mr. Rajnikant N. Shah, Practising Company Secretary (Membership No. 1629, CP No. 700) has been appointed as the Scrutinizer for providing facility to the members of the Company

to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. AGM), they can write an e-mail to instameet@linkintime.co.in or insta.vote@linkintime.co.in or Call on 022-4918600.

Tel: 079-61708300 E-mail: contract@giftguiarat.in

BOOK CLOSURE

LIMITED will be held on Friday, 29th Day of September, 2023 at 01 00 P.M. through Video

Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made there under and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The Members attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Dispatch of Annual Report: Members may note that the Annual Report of the company for the financial year 2022-23 along with Notice convening the AGM shall be sent only through email to all those members whose Email address are registered with the company' Registrar and Share Transfer Agent(RTA) or with their

website at www.vadilalicecream.com and on the website of the Stock Exchange i.e BSE Limited. Members holding shares in physical form and who have not yet registered/ updated their email address are requested to register/update the same with Link InTime India Private Limited.

respective Depository Participant(s) (DP), in accordance with the aforesaid MCA Circulars and said

SEBI Circular The Notice and the Annual Report will also be made available on the company's

The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the AGM. The login credentials for casting votes through

or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars as on the cut-off date shall

Vadilal Dairy International Limited

DIN: 01963172

September, 2023 to 29th day of September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting

SELLWIN TRADERS LIMITED

CIN: L51909WB1980PLC033018

Reg. Off.: 126/B Old China Bazar Street, Kolkata-700 001,

Phone: +91 33 22313974 E-mail: selltl_1980@yahoo.co.in,

Website: www.sellwinindia.com

Corporate Office: 302, Priviera, Naherunagar Circle, Near Bank of Baroda,

Ahmedabad-380015, Contact No. +91 9714787932

NOTICE FOR ANNUAL GENERAL MEETING & BOOK CLOSURE

Notice is hereby given that the "43rd Annual General Meeting" of the Member of the

M/s. Sellwin Traders Limited (The Company) will be held on Friday, 29th day of September,

2023, at 12.00 p.m. through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM").

Please note that these documents are available on the Company's website http:/

Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation

42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the

register of members and share transfer books shall remain closed from 23rd day of

to transact the business as set out in the Notice dated 1st day of September, 2023.

www.sellwinindia.comfor download by the members.

Place: Ahmedabad

Date: 01.09.2023

In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic mode. By Order of the Board

For Sellwin Traders Limited Rajendra Sabavat Dakana Naik

Managing Director

SOFCOM SYSTEMS LTD. CIN-L72200RJ1995PLC010192

D-36, Subhash Marg, Flat No. 802, Sheel Mohar Apartment, C- Scheme, Jaipur - 302001 Tele:91-141-2340221/2346283, Fax: 91-141-2348019 http://www.sofcomsystems.com, Email -sofcomsystemsItd@gmail.com **NOTICE FOR BOOK CLOSURE & 28TH ANNUAL GENERAL MEETING** Notice is hereby given that the 28th Annual General Meeting of the Members of the

("OAVM") on Saturday, 30th September, 2023 at 3:00 p.m. to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode. Please note that these documents are available on the Company's website http:/ www.sofcomsystems.com for download by the members. Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means

2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 24th day of September, 2023 to 30th day of September, 2023 (both days inclusive) for the purpose of 28th Annual General Meeting. In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so

as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic For Sofcom Systems Limited

Satyam Jaiswal

Place: Jaipur (Director) Date: 05.09.2023

BOMBAY WIRE ROPES LIMITED CIN: L24110MH1961PLC011922

401/405, Jolly Bhavan 1, 10 New Marine Lines, Mumbai 400020 Email: contactus@bombaywireropes.ocm

NOTICE OF 62" ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 62" Annual General Meeting ('AGM') of the Members of Bombay Wire Ropes Limited ('the Company') will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Saturday, 30" September, 2023 at 12:00 p.m. IST in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No. 02/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and other applicable circulars issued by The Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 (collectively referred to as "relevant circulars") to transact the businesses as set forth in the Notice calling the AGM. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the year 2022-23, will be sent on 7" September, 2023 only through electronic mode to al the Members of the Company whose email addresses are registered with the CDSL

www.bseindia.com. Members can attend and participate the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/QAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The Company is pleased to provide electronic voting facility to all its Members to exercise their vote by electronic means on all resolutions set forth in the Notice of the AGM through the platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). Members have the option to cast their vote on all of the resolutions using remote e-voting facility or

NSDL (Depositories) or Company /Registrar & Share Transfer Agents viz. Purva

Sharegistry (India) Pvt. Ltd. and are also available on the website at

www.bombaywireropes.com and the website of CDSL at www.evotingindia.com. The

same is also displayed on the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at

e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting/ e-voting during the AGM is provided in the notes to the notice of the AGM. Members are requested to note the Only those Members, whose names are recorded in Register of Members or in Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by Depositories

as on cut-off date i.e. Saturday, 23" September, 2023 will be entitled to avail the facility of remote e-voting, participation at the AGM and voting during the AGM; In case a person has become a Member of the Company after dispatch of the AGM notice but on or before the cut-off date for E-voting, he/she may obtain the credentials

in the manner as mentioned in the notice of AGM;

9.00 a.m. (IST) and ends on Friday 29th September, 2023 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by CDSL thereafter; Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;

Remote E-voting period shall commence on Wednesday, 27th September, 2023 at

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/CAVM but shall not be entitled to cast their

Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-voting are otherwise not

barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM;

vii. All gueries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk evoting@cdslindia.com or contact a 022-23058738 and 022-23058542/43; viii. All grievances connected with the facility for voting by electronic means may be

addressed to Mr Rakesh Dalvi Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing. 25' Floor. Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindics.com or call on 022-23058542/43.

The Board of Directors of the Company have appointed Mrs. Zankhana Bhansali, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and voting through electronic voting system at the AGM in a fair and transparent manner. The result declared along with the Scrutinizers Report will be placed on the website www.bombaywireropes.com and on the website of CDSL e-voting

(www.evotingindia.com) immediately after the declaration of result and the same will also be communicated to BSE Limited NOTICE is hereby given that the Register of Members of the Company will remain closed from Saturday, 23" September, 2023 to Saturday 30" September, 2023 (both days

Members are requested to carefully read all the notes set out in the notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting during the AGM. By order of the Board of Directors

inclusive) for the purpose of AGM.

Place: Mumbai

Date: 5" September, 2023

Rajkumar G. Jhunjhunwala Whole Time Director

For Bombay Wire Ropes Limited

DIN: 01527573

Place: Mumbai Date : 06° September, 2023 Company Secretary and Compliance Officer DIN: 02395693

CLASSIFIEDS

G FT

2023 up to

Tender fee of Bid document is Rs.10,000/- payable in the form of Demand Draft / Banker's

Cheque / Pay Order in favor of "Gujarat International Finance Tec-City Company Limited"

Contact Person: Sr. VP (ICT) **Managing Director & Group CEO**

Gujarat International Finance Tec-City Company Limited (GIFTCL) EPS Building no. 49A, Block 49, Zone 04, Gyan Marg, GIFT City, Gujarat, INDIA. Pin-382355.

VADILAL DAIRY INTERNATIONAL LIMITED

Regd Office: Plot No. M-13, MIDC Industrial Area, Tarapur, Boisar- 401506

Conference(VC)/ Other Audio Video Means (OAVM) in compliance with General Circular Nos. 14/ 2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated

Manner of Registering/ Updating Email Addresses:

their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for

e-voting system shall be made available to the members through email after successfully registering

be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cut-off date, he/she shall Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or

Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company

Date: 06-09-2023

be held on Thursday, September 28, 2023 at 11.30 a.m. through video conferencing ("VC") other audio visual means ("OAVM"), to transact business set out in the Notice of the AGM.

Instructions for Remote e-voting prior to the AGM and Remote e-voting during

Company at standardbatteries 123@yahoo.co.in.

- 44 of the SEBI Listing Regulations (as amended), MCA Circulars and the SEBI Circular
- ends at 05:00 p.m. IST on Wednesday September 27, 2023 and members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The remote
- insta.vote@linkintime.co.in. However, if a person is already registered with LIIPL for remote e-voting then he can use his existing login ID and password, and cast your vote.

after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Thursday,

September 21, 2023, may obtain the login ID and password by sending a request at

filled and signed along with a self-attested scanned copy of their PAN Card and AADHAAR

will remain closed from Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (prior to and/or during the

By order of the Board of Directors

Mahendra Parekh

सोलापूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दि.५ सोलापूर, ः सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात अपवाद वगळता कूठेही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाय योजना करावी. तसेच पावसाअभावी बाधित खरिप पिकाचे पंचनामे (जाचक अटी शिथिल करावेत करून) व पिकविमा रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या जमा करावी तसेच मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम देखील त्वरीत शेतकऱ्यांना मागणी मिळण्याची केली.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos. **10** for **5** (five) ordinary shares bearing Distinctive no. 46 to 50 of Jai Punit Co-op Housing society Ltd. standing in the names of Jayesh Pinakin Shah Joint Name my Wife Jigna Jayesh Shah have been reported lost/ stoler and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Jai Punit Co-op Housing society Ltd., Flat No. 104/A. RNP Park. Bhavander (East) Dist - Thane - 401 105, to whom obje ction if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publicationofthisnotice.Sharecertificate is not mortgaged nor any loan taker

JAI PUNIT CO-OP HOUSING SOCIETY LTD. SD/- Hon. Secretary umbai Date: 06.09.2023

दस्तावेज हरविल्याची जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, निवासी खोली क्र.२५१६, इमारत क्र.३६, १ला मजला, अभ्युदया नगर सागर को-ऑप.हौ.सो.लि., अभ्युदया नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, कॅडस्ट्रल सर्व्हे क्र.१४८(भाग), परळ-शिवडी विभाग, मुंबई या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत श्रीमती नाराबेन वसंतलाल शाह (मालक) यांच्या नावे वितरीत मुळ वाटपपत्र व ताबापत्र हरविले आहे आणि मालकांना उपरोक्त सदर खोली श्री. बदिनाथ भोलानाथ जैस्वाल यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे. अशील श्रीमती ताराबेन वसंतलाल शाह यांच्यावतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील पाद्वारे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १० देवसांत त्यांचे दावा/आक्षेपबाबत आवश्यव दस्तावेज यासह खालील स्वाक्षरीकर्ता वकील गंच्याकडे टावा/आक्षेप कलवावेत विहित कालावधित दावा प्राप्त न झाल्यास हरविलेल्या करारनामावर कोणताही दावा नाही, असे समजले जाईल.

ठिकाणः मुंबई सही/-किरण जाधव दिनांकः ०६.०९.२०२३ वकील उच्च न्यायालय फ्लॅट नं.६. पहिला मजला. रुपल अपार्टमेंट क्र.१. रुपल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ९८ दादासाहेब फाळके रोड, दादर (पू.), मुंबई ४०००१४.

परिशिष्ट-१६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुन

आहार सूचना श्री/श्रीमती फतेह बहादुर सिंग हे जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता: जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑपरेटिव्ह हैौसिंग सोसायटी लि., छत्रपती संभाजी नगर, एस.एन. रोड, अंधेरी (पूर्व), मृंबई-४०००६९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.४०४ चे धारक आहेत, यांचे २९ ऑगस्ट, २००५ रोजी कोणतेह

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्य भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या . सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्य शेंअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थे अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह सोसायटीच्य . उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे, आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबं हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील नगतटींनमार त्यावर मोमायरी कार्यवाही करेल. मोमायरींच्या नोंटणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.७.३० ते रात्रौ.९.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.०९.२०२३

च्या वतीने व करित जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएन:एल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ नोंदणीकृत कार्याल्य: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. दर.:०२१९४-२३८५११. कॉर्पोरेट कार्यालयः प्लॉट क्र.३०, इन्स्टीट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर).

अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.१०६, इन्स्टीट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर). वेबसाईट:www.haryanacapfin.com, ई-मेल:investors@haryanacapfin.com

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सचना येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएर बधवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) रोजी सहकार मंत्रालयादा वतरीत परिपत्रक क ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२३ (एमसीए परिपत्रक) आर्पि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र. सेबी/एचओ, सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ५ जानेवारी, २०२३ नुसा दिनांक २५ जुलै, २०२३ रोजीच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो–व्हीज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) संपन्न होईल एजीएम सुचनेत नमुद माहितीचे पालन करून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फा

जीएममध्ये उपस्थित राहता येईल. उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये वित्तीय वर्ष २०२२-२ करिता वार्षिक अहवाल सोबत २५व्या एजीएम सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत, कंपनी डिपॉजिटरी सहभागीदार (डीपीज) आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरर एजन्टम (आरटीए) कडे ज्यांचे ईमेल पत्ते अभिलेखीत आहेत त्या मर्व सभामदांना :

प्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहेत.

. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४१ (लिस्टिंग रेग्यलेशन्स) नसार सभासदाना याद्वारे सचीत करण्यात येते की. एजीएममध्ये स्तावित ठरावांचे कामकाज रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि एजीएमच्या स्थळावर मतपत्रीकेद्वा पुध्दा पार पाडण्यात येईल. या कारणासाठी कंपनीने नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटर्र . तमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत

सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, ⁽१) रिमोट ई-व्होटींग शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी स.९.०० वाजता सुरू होईल आणि रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.०० वा चंतर रिमोर ई-वोटिंग मान्य असणार नाही (२) रिमोर ई-वोटिंग उपरोक्त तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे बंद केले जाईल आणि सदस्यांने ठरावावर दिलेले मत पुढे कोणत्याही कारणाम्तव बढलता येणार नाही. (३) डलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे आणि एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ आहे. नोंद तारीखेला कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात नाव नोंद तसेच शेअर्सच्य ारणा केलेल्या मुल्यावर त्यांचे मतदान अधिकार असतील. (४) कोणतीही व्यक्ती, ज कंपनीचे भाग संपादित करीत आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्यानंतर सभासद हो असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी भागधाक असेल, ती evoting@nsdl.co.in येथे विनंती अर्ज पाठवून युजरआयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापी, कोणतीही व्यक्ती एनएसडीएलकडे ई-व्होटींगसार्ठ ागोदरच नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करू ती मतदान करू शकते. (५) ई-वोटिंगने मतदानाकरिता सविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना सभेत मतदानाच अधिकार असेल. (६) ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग सभेपर्वी त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. (७) सदर सूचना कंपनीच्या www.haryanacapfin.com वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी/आरटीएकडे नों नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने मत देता येईल सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे नाव पर्ण पत्ता फोलिओ क्र. कंपनीकडे धारण भागांची संख्या तसेच पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत व खालील दस्तावेजांची स्वसाक्षांकीत स्कॅन पत जेस आधारकार्ड वाहन परवाना ओळखपत्र पारपत्र, कोणतेही शासकीय दस्तावेज असे निवास पुरावा म्हणून कंपनीकर्ड नोंद सदस्य त्यांचे स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची स्कॅन प्रत investors@haryanacapfin.com किंवा rta@alankit.com ई-मेल करून एजीएर सूचना व वार्षिक अहवाल २०२२–२३ प्राप्त करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्य सदस्यांनी त्यांचे ई–मेल डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करावेत.

ई-वोटिंग माहितीकरिता सदस्यांनी एजीएम सूचनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. विद्युत वरुपात काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू चा संदर्भ घ्यावा आणि www.evoting.nsdl.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई बोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझटरी लिमिटेड ४था मजला. ए विंग. टेड वर्ल्ड. कमला मिल्स कंपाऊंड. सेनापती बापट मार्ग. लोअ ारळ, मुंबई-४०००१३ यांना त्यांचे ई-मेल evoting@nsdl.co.in वर कळवावे किंव १८००-१०२०-९९० व १८००-२२४-४३० किंवा मे. अलकींत असाईनमेन्टस लिमिटेड नलकींत हाऊस, ४ई/२, झंडेवालन विस्तारीत, नवी दिल्ली-११००५५, भारत यांन rta@alankit.com ई-मेल किंवा 0११-४२५४१२३४ वर संपर्क करावा.

एजीएम सचनेत नमद ठरावांवरील मतदानाचा निकाल एजीएम समाप्तीनंतर २ कार्यालयीन देवसात घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तपासनींच्या अहवालास कंपनीच्या www.haryanacapfin.com आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर अध्यक्षाद्रा केंवा त्यांच्याद्वारे नियुक्ती व्यक्तीद्वारे घोषित झाल्यानंतर त्वरीत प्रसिद्ध केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविला जाईल.

स्थळ: इंदोर

दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२३

ठिकाण: गुरूग्राम राजेंदर सिंग दिनांक: ०४.०९.२०२३ **४००० । १००० ८** मख्य वित्तीय अधिकारी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

ठिकाण: मुंबई

तारीख: ०४.०९.२०२३

Qì साधना नायट्रो केम लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८ नोंदणीकृत कार्यालय: हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅंक), मुंबई-४००००४. दूर::९१-२२-६८६६३३००, ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या ५०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

. हेपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ९६ च्या तरतुर्दीनुसार **साधना नायट्रो केम लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, . १०१४ सहवाचिता **(नियम)**, कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी दु.०२.००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम द्वारे होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए), सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे. २०२० या संदर्भात जारी केलेल्या सर्व त्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचा, नवीनतम सामान्य परिपत्रक क.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केलेली इतर लागू परिपत्रके, कंपन्यांना ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत न्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. एमसीए, सेबीच्या उत्त परिपत्रके आणि कायदा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या लागू तरतुर्दीनुसार कंपनीची ५०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी दु.०२.००वा. (भाप्रवे) आयोजित केली जाईल.

न्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे निश्चित तारखेला म्हणजेच २५ ऑगस्ट, २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत, त्यांना कंपनीने ४ सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.sncl.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईच्य वेबसाइटवर www.bseindia.com आणि एनएसई www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting nsdl.com ोथे उपलब्ध असेल.

शेअर्स धारण केलेले सदस्य एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपामध्ये. निश्चित तारखेनसार न्हणजे, १९ सप्टेंबर, २०२३ ही निश्चित तारीख असल्याने, मध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक गद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे (रिमोट ई–वोटिंग) एजीएमची मूचना. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंग किंवा ई-बोटिंग प्रणालीदारे व्यवहार केला जाऊ शकतो.
- दूरस्थ ई-मतदान कालावधी शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) संपेल या कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान विद्यत स्वरुपात करू शकतात, त्यानंतर, रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल मतदानासाठी एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल.
- एजीएममध्ये ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग काढून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख १९ सप्टेंबर, २०२३ असेल.
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि निश्चित तारखेला शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.
- केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते याद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणाली.
- रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि ते एजीएममध्ये मतदान करण्याम पात्र अमणार नाहीत
- एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्य
- कायद्याच्या कलम ९१ च्या तरत्दींनुसार नियम १० मधील नियम १० आणि सेबी सूची नियमावर्ल ४२ चे नियम, सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील
- रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्रमांकावर: १८००-१०२०-९९०० आणि १८०० २२ ४४ ३० कॉल करू शकतात किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक आणि श्री. तेजस चतुर्वेदी, सहाय्यक व्यवस्थापक यांना evoting@nsdl.co.in, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे किंवा कंपनील sadhananitro@sncl.com वर लिहा

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही / - नितीन रमेशचंद जानी सदस्यत्व क्र.:ए४७५७

दिनांक: 0४.0९.२0२३

प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड नोंद. कार्या.: ४, भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-४०००३० (महा.). दू::0७३१-२४९९९१४ । फॅक्स:0७३१-४२४१९९९, ई-मेल:premiercapservices@gmail.com ।

वेबसाईट:www.premiercapitalservices.in | CIN: L65920MH1983PLC030629 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणाऱ्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि

ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (CIN L65920MH1983PLC030629) (कंपनी) ची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी ११.३०वा**. कंपनी कायदा २०१३ च्या नागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.०२/ २०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (रेग्यलेशन्स) सहवाचिता सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० , परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि गरिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवायसूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

३९व्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवाल तसेच व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने ४०व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची परिचयपत्रे आणि ई-वोटिंगची माहिती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद्र पत्त्यावर विहितपद्भतीने वास्तविक स्वरुपात आणि ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ महभागीदार ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार सोमवार ४ सप्टेंबर, २०२३ रोजी विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.premiercapitalservices.in आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला सदस्यांची नोंद घेण्यासाठी सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स् ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेंड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सविधेमार्फत त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएममध्ये ई-बोटिंग तसेच विद्यत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) ४०व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची सुविधा दिली आहे. ई-. वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून सी.एस. दिनेशकुमार गुप्ता, कार्यरत कंपनी सचिव, इंदौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केली जाईल.

नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापवींच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे रिमोट ई-वोटिंगकरिता विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. सदस्यांन विनंती आहे की, त्यांनी रिमोट ई-वोटिंग लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएम सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

एजीएमच्या ठिकाणी विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा उपल्बध होईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंग त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभेत ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने सदस्यांना मत दिलेले असल्यास त्यास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तसेच ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाबत तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग यजर मॅन्यअल आणि फ्रिकन्टली ऑस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल (टोल फ्री क्र.१८००२२५५३३) किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना संपर्क करू शकतात.

प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही/

मनोज कासलीवाल संचालक (डीआयएन:००३४५२४१) पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९९०पीएलसी५९०७४ नोंदणीकृत कार्यालय: दुकान क्र.४, तळमजला, न्यु जल दर्शन, चिंबाई पेरी रोड जंक्शन, . वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०, महाराष्ट्र, भारत. **दूर:**०२२-६८३४०२१२, ई-मेल:corporation@parsoli.com, वेबसाइट:www.parsoli.com

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **परसोली कॉर्पोरेशन लिमिटेड**ची ३३वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) तरतुदींचे पालन करून दिनांक ०५ मे. २०२० आणि दिनांक २८ डिसेंबर. २०२२ आणि सेबी परिपत्रक दिनांक १३ मे. २०२२ आणि ०५ जानेवारी २०२३ परिपत्रके तसेच या संदर्भात वेलोवेली जारी केलेली दतर सर्व संबंधित परिपत्रके एमसीए आणि सेबी (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) व्यवसाय व्यवहार करण्यासाठी जे एजीएमच्या सचनेमध्ये आयोजित केले जाईल.

वरील परिपत्रकांच्या अनुषंगाने. कंपनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल योग्य वेली पाठवेल ज्या महम्यांना ई-मेलहारे वार्षिक मर्वमाधारण मभेची मचना पाठवेल. मेल आयडी कंपनी/आरटीएकडे नोंदणीकृत आहेत. त्यामुळे ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीकडून ई-संप्रेषण प्राप्त करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून ते नोंदणीकृत करून घ्यावे:

अ. वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांची नोंदणी करण्यासाठी फोलिओ कमांक मतस्याचे नाव आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत यासारख्य आवश्यक तपशिलांसह corporation@parsoli.com वर नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवावेत. ब. डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी ईमेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा.

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.parsoli.com आणि स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. भागधारकांना रिमोट ई मतदान प्रणालीद्वारे किंवा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार यवसायावरील एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची संधी असेल डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्या शेअरधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी मतदान करण्याची पद्भत कंपनीच्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

> पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सायरा खान संचालिक डीआयएन:०९३७६३९०

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ **नोंदणीकृत कार्यालय:** ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. द्र.:०२२-२७४१२७२८/२९, फॅक्स:०२२-२७४१०३०८, ई-मेल:uvdhl29@gmail.com, वेबसाईट:www.uvdhl.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या कंपनीच्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची, ई-वोटिंग माहितीची व पुस्तक बंद करण्याची सूचना

. येथे सूचना देण्यात येत आहे की, **युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एँजीएम) मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी दृ.०३.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे जे भागधारकांना ई-मेल केले गेले आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना ०४ सप्टेंबर, २०२३ रोजी आणि वार्षिक २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https:// instavote.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सहकार मंत्रालया (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.१९/ २०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२०/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ नुसार वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता लेखापरिक्षित वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/आरटीएकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात सोमवार, ४ सप्टेंबर २०२३ रोजी पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना कंपनीचे आरटीए अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https://instavote.linkintime.co.in) आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ई-मेलचे नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या भागधारकांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई–मेल नोंद करावेत.

- ९. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: यांना विनंती आहे की. कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल कळवावे.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: अशा भागधारकांना विनंती केली जाते की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवावा.
- ई-मेल नोंद करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी

rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग पद्धत:

कंपनी अधिनियम, २०९३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, सर्वसाधारण सभेवरील भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सचिवप्रमाण-२ (एसएस-२) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) अधिनियम, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग आणि एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे व्यवसाय संदर्भात एजीएम दरम्यान मतदान सविधा सदस्यांना दिलेली आहे.

ई-वोटिंग कालावधी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ या नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) द्वारे एजीएम सूचनेत नमुद साधारण व विशेष विषयावर मत देता येईल आणि सदर नोंद तारखेला कंपनीचे भांडवलात सदस्यांद्वारे धारण समभागांच्या संख्येवर त्यांचे मतदान अधिकार असतील. त्यानंतर मतदानासाठी दुरस्थ ई-मतदान मॉड्यूल एलआयआयपीएलद्वारे अक्षम केले जाईल आणि भागधारकांना उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एकदा जर एखाद्या ठरावावर मतदाराने मतदाराचे मत दिले की नंतर भागधारक त्यास बदलू देणार नाही. एजीएममध्ये हजर असणारे आणि दुरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर मतदानाचा हुक बजावणारे आणि अन्यथा तसे करण्यास मनाई नसलेलेच भागधारक एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित ग्रहण्यास पात्र असतील प्रगंत एजीएमवर मतदान करण्यास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा उपविभागाद्वारे कट ऑफ तारखेला ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदवले गेले आहे अशा व्यक्तीस रिमोट ई–मतदान तसेच एजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळू शकेल.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवन लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

भागधारकांना/सदस्यांना ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>www.instavote.linkintime.co.in</u> वर हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क **श्री. राजीव रंजन,** द्र::0२२-४९१८६००० किंवा <u>rajiv.ranjan@linkintime.co.in</u>, <u>uvdhl19@gmail.com</u> ई-मेल करावा.

भागधारकांना/सदस्यांना लॉगइनबाबत काही समस्या असल्यास <u>instameet@linkintime.co.in,</u> <u>uvdhl19@gmail.com</u> वर ई-मेल करावा किंवा 0२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा.

एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव श्री. विजय यादव, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीएस११९९०) यांची नियक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये मत दिल्याचा निकाल एजीएम समाप्तीपासून दोन दिवसात घोषित केले जाईल, घोषित झालेला निकाल तपासनीसांच्या अहवालसह कंपनीच्या www.uvdhl.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेकडे कळविले

पुस्तक बंद करणे:

. कंपनी अधिनियम, २०१३ (कायदा) च्या कलम ९१ आणि सेबीच्या लागू विनियम (सूचीबद्धता आज्ञापत्र आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या अनुषंगाने कंपनीच्या सदस्यांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या कंपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या सदस्यांची नोंद घेण्याकरिता बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद ठेवण्यात येईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड सही/-

> > जगमीत सिंग सभरवाल

डीआयएन:00२७०६०७

ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०५.०९.२०२३

Public Notice

This is to inform the general public that original Share certificate Member's Register No.) 18, Flat No. B-07, Distinctive Nos from 086 to 090 of Vijay Park-I Co-operative Housing Society Limited situated at Survey No. 112, Hissa No. 3, Achole Road, Nallasopara (East), Taluka Vasai, District-Thane- 401209 in the Name of Shri. Rakesh Kisan Rakshe have been reported lost/misplaced & an application has been made by him to the society for issue of duplicate share Certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 7 (seven) days from the Publication of this notice. In no claims/object are received during this period the society shell be free to issue duplicate

Date: - 06/09/2023 Place:- Mumbai

Add.: 104, 1st floor, Dwarakamai – 2,

Kumbharkhan Pada, Dombivali (W).

Sd/-Adv. Supriya M. Arade Mob: 8879621907

कार्यात्मा सुपरजेनेरिक्स लिमिटेड नॉद.कार्यालयः सी-४, सी-४/१ एमआयडीसी लोटे, परशुराम इंडस्ट्रीयल एरिया, ता. खेड, खेड, रत्नागिरी, महाराष्ट्र-४१५७२२. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की**, लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड**ची **८वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) <mark>बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी १२.३०वा. भाप्रवे</mark> एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ट्रुकश्राव्य

स्वरुप (औएव्हीएम) मार्फत सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुदी सहकार मंत्रालयाचे सर्वसधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ में, २०२२ (एमसीए) सहवाचिता सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२, ६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम ८वी एजीएमची सूचना आणि २०२२-२०२३ आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह ज्यांचे

ईमेल पत्ते कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवले गेले आहे. एजीएम सूचना कंपनीच्या <u>https:/</u> /www.lasalabs.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक् एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सर्व सदस्यांना त्यांचे पॅन, केवायसी, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, बँक आदेश इ. अपडेट करणे अनिवार्य आहे. त्यानुसार सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पॅन क्रमांक आणि इतर केवायसी तपशील आयएसआर-१ द्वारे सादर/अपडेट करण्याची विनंती केली आहे. एसएच-१३ द्वारे कंपनी (शेअर कॅपिटल आणि डिबेंचर) नियम, २०१४ च्या नियम १९ (१) मध्ये प्रदान केल्यानुसार नामांकनासाठी; आयएसआर-३ द्वारे निवड रद्द करण्याची घोषणा; आणि ०३ नोर्ल्डेबर २०२१ च्या सेबीच्या परिपत्रकानुसार फॉर्म एसएच-१४ द्वारे घारकाद्वारे नामनिर्देशन रह करणे/ नामनिर्देशित बदलणे. फॉर्म कंपनीच्या www.lasalabs.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. ८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी तसेच ८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान सीडीएसएलची रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीला आनंद होत आहे. रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रियाँ आठव्या एजीएमच्या नोटीसमध्ये प्रदान केली जाईल.

- कायदा, नियम आणि एमसी–ए परिपत्रकांनुसार आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. रिमोट ई–मतदान कालावधी रविवार २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे रिमोट ई-व्होटिंगला मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर परवानगी दिली जाणार नाही.
- ई-मतदानाच्या हेतुसाठी कट ऑफ तारीख बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी असेल.
- एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- व्हीसी/ऑएव्हीएमद्वारे बैठकीला उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७
- सप्टेंबर, २०२३(दोन्ही दिवसांसह) बंद राहील. संचालक मंडळाने मे. हितेश वाधवानी ॲण्ड असोसिएट्स, ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि
- पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून सराव करत आहेत ज्या व्यक्तीने शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत त्यांनी ८च्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद् केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. हे कंपनीच्या वेबसाइट www.lasalabs.com वर उपलब्ध आहे जर तुम्ही तुमचा लॉगिन आणि पासवर्ड पुनप्राप्त करू शकत नसाल, तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर तुमचा डिमॅट खाते क्रमांक फोलिओ क्रमांक, तुमचा पॅन, तुमचे नाव आणि तुमचा नोंदणीकृत पत्ता नमूद करून विनंती पाठवू शकता.
- -वोटिंगच्या[ँ] प्रक्रियेसाठी आणि पद्धतीसाठी[ँ] (दोन्ही एजीएमपूर्वीचे ई-वोटिंग आणि एजीएमच्य वेळी मतदान) आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणे, सदस्य नोटिसमधील सूचनांनुसार जाऊ शकतात. एजीएम बोलावणे आणि रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रार असल्यास, तुम्ही www.evotingindia.com च्या मदत विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा तुम्ही लिह् शकता. helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करा किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. १८००२२५५३३ किंवा कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना ईमेल आयडी: cs@lasalabs.com वर ईमेल लिहा.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evotingcdslindia.com वर ईमेल यांच्याकडे पाठविले जाऊ शकतात किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.

दिनांक : ०४.०९.२०२३

ठिकाण: मुंबई

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता सही/ मिनी जै

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२) नोंदणीकृत कार्यालयः रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ.ए.बी.रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दूर.क्र.:०२२-२४९१ ९५६९, फॅक्स:०२२-२४९१ ९५६९, वेबसाईट:https://www.standardbatteries.co.in,

ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडची ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

. येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची पंच्याहत्तरावी (७६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीए गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ ज कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०. १७/२०२० आणि २०/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे. २०२० सहवाचिता आणि सर्वसाधारण परिपत्रक क.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी. २०२१. १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे सदर एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्र क्र.१२ मे. २०२० आण परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी. २०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ . २०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) नुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने **मंगळवार, ०**५ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीने पाठविले आहे. एजीएम सचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या www.standardbatteries.co.in, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटवरही उपलब्ध आहे. सदस्यांना . व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कॅपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फ . पस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेत नमुद सर्व दस्तावेज आणि स्पष्टीकरण अहवालाच्या विद्युत पूर्ती एजीएम तारखेपर्यंत सदर सचना वितरण तारखेपासन सदस्यांना विनाशल्क निरीक्षणासाठी उपलब्ध होतील. सदस्यांना वैधानिक नोंद पुस्तक व इतर आवश्यक दस्तावेज निरीक्षण करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांची लेखी विनंती कंपनीकडे standardbatteries_123@yahoo.co.in वर पाठवावी.

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (सुधारित) च्या नियम २०, सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स (सुधारित) च्या नियम ४४, एमसीए परिपत्रके व सेबी . रेपत्रक आणि सचिव प्रमाण–२ (एसएस–२) नुसार कंपनीने (१) एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग किंवा (२) एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगने एलआयआयपीएलद्वारे देण्यात येणारे विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपात एजीएममध्ये विमर्ष करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने सुविध

भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर भागधारकांचे मतदान अधिकार असतील.

नोंद दिनांक गुरुवार. २१ सप्टेंबर. २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तथार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पस्तका किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून त्यांच्याद्वारे धारण शेअर्स संदर्भात मतदानाचा अधिका

- रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल आणि तद्नंतर रिमोट ई-वोटिंगने मत देण्यास मान्यता असणार नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानाकरिता एलआयआयपीएलद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग बंद केले
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- जर कोणी व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारक असेल त्यांनी insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करून लॉगईनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी पासवर्ड वापरावा.

सेबी परिपत्रकानुसार सदस्यांना एजीएम सचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविल्या जाणार नाहीत ज्या सदस्यांना एजीएम सचनेसह वार्षिक अहवाल विद्यत स्वरुपात प्राप्त करण्याची आणि विद्यत स्वरुपात मतदान करण्याची इच्छा असेल[े]त्या सदस्यांकरिता एमसीए परिपत्रकानुसार ई-मेल नोंदणीसाठी आरटीएकडे कंपनीन विशेष व्यवस्था केली आहे. कंपनी/डीपीकडे ज्या पात्र सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी बधवार. २० सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे किंवा त्यापवीं सादर करावे जेणेकरून त्या सदस्यांना वार्षिक अहवाल २०२२-२३ यासह एजीएम सूचना आणि लॉगइनआयडी व पासवर्ड यासह रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रिया त्यांच्या ई-मेलवर प्राप्त करता येईल

ई-मेल नोंदणीसाठी प्रक्रिया:

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसाठी:

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना कंपनीकडून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादीसह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे त्यांचे ई-मेल नोंद करण्यार्च विनंती करण्यात येत आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसातीः

ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत किंवा नवीन ई-मेल अद्यायावत करण्याची इच्छा आहे त्यांनी पूर्णपणे भरलेले ई-मेल नोंदणी-व-अनुमती पत्र तसेच स्वाक्षरी केलेले पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत कंपनीच्या <u>standardbatteries 123@yahoo.co.in</u> ई-मेलवर सादर करून किंवा आरटीएकडे support@sharexindia.com वर ई-मेल करून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल व इतर दस्तावेज गठविण्यास अनुमती करावी.

रिमोट ई-वोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता कंपनीच्या सदस्यांना सुविधा देण्यासाठी तपासनीस म्हणून **श्री. रजनीकांत एन. शाह**, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९, सीपी क्र.७००) यांची नियुक्ती करण्या

रिमोट ई-वोटिंगबाबत काही तकारी/प्रश्न असल्यास (एजीएमपर्वी आणि/किंवा एजीएम दरम्यान instameet@linkintime.co.in वर किंवा insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करावेत किंव

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं ठिकाण: मुंबई महेंद्र पारेख कंपनी सचिव व सक्षम अधिका